

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत राबवावयाच्या
योजनांबाबत (सर्वसाधारण योजना) विविध
पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरविणे

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक-जिवायो-२०१०/प्र.क्र.३३८/पदुम-४,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक : ३० डिसेंबर, २०१०

वाचा :- शासन नियोजन विभागाचे पत्र क्रमांक जिवायो-१००९/प्र.क्र.२१३/का.१४८१
मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक ३० डिसेंबर, २००९.

शासन निर्णय :

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत विविध पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरविणे ही योजना सन २०१०-११ पासून राज्यात राबविण्यास याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

२. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण- १०९९/सीआर-१८३/पदुम-४, दिनांक ६.४.२००० अन्वये पशुवैद्यकीय दाखान्यांना औषधीसाठीची आर्थिक प्रमाणके निश्चित करण्यात आलेली आहेत. पशुवैद्यकीय संस्थानिहाय निश्चित केलेल्या आर्थिक प्रमाणकांनुसार खरेदी करण्यात येत असलेल्या औषधींचा दैनंदिन व नियमित पशु उपचारासाठी विनियोग करण्यात येतो. त्यामुळे सांसर्गिक रोगप्रादुर्भाव, विषबाधा, नैसर्गिक आपत्ती अशा घटनांमध्ये बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त औषधींची आवश्यकता असते. यासाठी, विविध पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरवठा करणे या योजनेतर्गत औषधी खरेदीसाठी वर निर्देशित केलेल्या प्रमाणकांव्यतिरिक्त पुढील प्रमाणकांच्या मर्यादेत जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात यावी.

अ.क्र.	संस्था	आर्थिक प्रमाणके प्रति संस्था, प्रति वर्ष
१	जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय	रु.५०,०००/-
२	तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय	रु.२५,०००/-
३	पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१	रु.१५,०००/-
४	फिरता पशुवैद्यकीय दवाखाना	रु.१५,०००/-
५	पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२	रु.७,५००/-

३. उपलब्ध वार्षिक तरतूदीतून फक्त जीवरक्षक औषधींची खरेदी करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे अंतकृमी व बाह्यकृमी वर नियंत्रण ठेवणारी जंतनाशके व क्षारमिश्रणे याची खरेदी करण्यात यावी.

४. सर्व प्रकारच्या औषधींची खरेदी पशुसंवर्धन विभागाच्या दरकरारानुसार करण्यात यावी. दरकरार उपलब्ध नसल्यास विहित शासकीय पध्दतीचा अवलंब करून व सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी घेऊन खरेदी करण्यात यावी. प्राप्त झालेली औषधी जिल्ह्यातील सर्व राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरीय पशुवैद्यकीय संस्थांना समप्रमाणात वाटप करण्यात यावीत.

५. जीवरक्षक औषधींची यादी आयुक्त पशुसंवर्धन यांचे स्तरावरून करण्यात यावी. तसेच सदर यादीत वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार आयुक्त पशुसंवर्धन यांना राहतील.

६. सदर योजनेतर्गत प्राप्त झालेल्या औषधींची स्वतंत्ररित्या नोंद ठेवून विनियोगाचा तपशील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेत ठेवण्यात यावा.

७. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन निर्णय क्रमांक - डीआयएस-२००९/प्र.क्र.४३५/पदुम-४, दिनांक ५ मार्च, २०१० नुसार सदर योजनेतील औषधी खरेदी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी घ्यावी, नियोजन विभागाचे शासन निर्णय क्रमांक-जिवायो-१००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दिनांक १६/२/२००८ नुसार जिल्हाधिकारी / जिल्हा परिषद यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घ्यावी.

८. जिल्हा योजनेतून निधी प्रस्तावित करताना जिल्हा परिषदेतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या बाबी अंतर्गत निधी प्रस्तावित करावा तसेच राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थांसाठी २१-साहित्य पुरवठा या बाबी अंतर्गत निधी प्रस्तावित करावा.

९. राज्यस्तरीय संस्थांसाठी सदर योजनेचे कार्यान्वयीन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त आणि जिल्हा परिषदेतर्गत संस्थांसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे राहतील. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त हे विभागीय संनियंत्रण अधिकारी राहतील तर संपूर्ण राज्याकरिता अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन हे संनियंत्रण अधिकारी राहतील.

हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक - ६०१८ / १४३१, दिनांक २०.११.२०१० अन्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक-६८८/१०/व्यय-२, दिनांक ९.११.२०१० अन्वये व त्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१०१२३११९०२५६००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने

स्वाक्षरीत /-

(सु. तु. शेंडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे (५ प्रती),

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (सर्व)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (सर्व)

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

जिल्हा कोषागार अधिकारी, (सर्व)

अवर सचिव, (पदुम-३/१६), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

कक्ष अधिकारी (पदुम-१ / १ अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

निवडनस्ती.

